

महाराष्ट्र विधानसभा
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
शुक्रवार, दिनांक १३ मार्च, २०२०
(सकाळी १०.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे-

(अ) तारांकित प्रश्न.

(ब) तारांकित प्रश्नाचे सुधारित उत्तर सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

**सार्वजनिक बांधकाम
(सार्वजनिक उपक्रम
वगळून) मंत्री**

: दिनांक २५ फेब्रुवारी, २०२० रोजीच्या तारांकित प्रश्नोत्तरांच्या यादीतील श्री.महेंद्र दळवी व इतर, वि.स.स. यांच्या "मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत" या विषयावरील तारांकित प्रश्न क्रमांक १५९८ चे सुधारित उत्तर सभागृहाच्या पटलावर ठेवतील.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

(१) उद्योग मंत्री :

मराठवाडा विकास महामंडळ मर्यादित, औरंगाबाद यांचा सन २०१७-२०१८ या वर्षाचा एक्कावत्रावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(२) राज्य उत्पादन
शुल्क मंत्री :

"परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर एनर्जी लिमिटेड या कारखान्यातील गैरव्यवहार" या विषयावरील श्री.सुनिल केदार, वि.स.स. यांच्या दिनांक ११ ऑगस्ट, २०१७ रोजी उत्तरीत झालेल्या लक्षवेधी सूचनेवरील अधिक माहिती सभागृहासमोर ठेवतील.

(३) गृह मंत्री :

विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकासमंडळे आदेश, २०११ मधील खंड ८ अन्वये गृह विभागाचे सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील वैधानिक विकास मंडळनिहाय कार्यक्रमांतर्गत व अनिवार्य प्रत्यक्ष खर्चाचे (अविभाज्य भागासह) विवरणपत्र सभागृहासमोर ठेवतील.

- (४) ऊर्जा मंत्री : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांचा सन २०१८-२०१९ या वर्षाचा वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (५) गृहनिर्माण मंत्री : महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (स्थावर संपदा प्रकल्पांची नोंदणी, स्थावर संपदा एजंटची नोंदणी, व्याजदर आणि संकेत स्थळावर त्याचे प्रकटन) (सुधारणा), नियम, २०१९ प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक स्थासंअ-२०१८/ प्र.क्र.१०६/ दुवपु-२, दिनांकित ६ जून, २०१९.
- (६) सहकार मंत्री : "मुंबई एअरपोर्ट एम्प्लॉईज को.ऑप. क्रेडिट सोसायटी या नोंदणीकृत सोसायटीचे चेअरमन स्वयंघोषित असून या सोसायटीमध्ये अद्यापपावेतो निवडणूक न घेणे" या विषयावरील श्री.सुधाकर देशमुख, वि.स.स. यांच्या दिनांक २८ जुलै, २०१६ रोजी उत्तरीत झालेल्या लक्षवेधी सूचनेवरील अधिक माहिती सभागृहासमोर ठेवतील.
- (७) बंदरे मंत्री : महाराष्ट्र सागरी मंडळ यांचे सन २०१४-२०१५, २०१५-२०१६ व २०१६-२०१७ या वर्षांचे प्रशासकीय अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (८) पर्यावरण मंत्री : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा सन २०१८-२०१९ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- तीन : सन २०२०-२०२१ च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेस उप मुख्यमंत्री तथा वित्त मंत्र्याचे उत्तर.
- चार : मुख्यमंत्री यांचा म.वि.स नियम ११० अन्वये शासकीय ठराव :-

ज्याअर्थी, नागरी विमान चालन संचालक, नागरी विमानचालन मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी वायुयान अधिनियम, १९३४ (१९३४ चा २२) याची कलमे ५ व ७ आणि कलम ८ चे पोट-कलम (२) या अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून करण्यात आलेले वायुयान नियम, १९३७ याच्या भाग अकरा मध्ये अंतर्भूत असलेल्या नियमांस अनुसरून महाराष्ट्रात "औरंगाबाद

विमानतळ, औरंगाबाद" याकरिता भारतीय विमानतळ प्राधिकरणास 'विमानतळ लायसन-सार्वजनिक वापरार्थ' दिले आहे;

आणि ज्याअर्थी, औरंगाबाद येथील उक्त विमानतळाचे "छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद" असे पुनर्नामकरण करणे आणि त्या प्रयोजनासाठी, असा प्रस्ताव नागरी विमानचालन मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडे पाठविण्यापूर्वी, त्यास राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळविल्यानंतर, नागरी विमानचालन मंत्रालय, भारत सरकार यांची मान्यता मिळविणे इष्ट वाटते;

त्याअर्थी, आता, महाराष्ट्र विधानसभा नियम यांच्या नियम ११० अनुसार, महाराष्ट्र विधानसभा, याद्वारे, औरंगाबाद येथील उक्त विमानतळाचे "छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद" असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारला करित आहे.

पाच : उप मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांचा म.वि.स. नियम ५७ अन्वये प्रस्ताव :-

"अर्थसंकल्पातील अनुदानासाठीच्या मागण्यांवर चर्चा व मतदानाच्या संदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमांतील नियम २५१ (१) मधील दहा दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती महाराष्ट्र विधानसभा नियमांतील नियम ५७ अन्वये स्थगित करण्यात यावी."

सहा : सन २०२०-२०२१ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान. (पहिला दिवस)

- (१) सामान्य प्रशासन विभाग
- (२) महसूल व वन विभाग
- (३) कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
- (४) नगरविकास विभाग
- (५) सार्वजनिक बांधकाम विभाग
- (६) जलसंपदा विभाग
- (७) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
- (८) ग्रामविकास विभाग
- (९) गृहनिर्माण विभाग

- (१०) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
 (११) पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
 (१२) मृद व जलसंधारण विभाग

(मतास टाकावयाच्या मागण्यांची सूची स्वतंत्रपणे वितरीत केल्याप्रमाणे)

(गुरुवार, दिनांक १२ मार्च, २०२० रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

सात : सर्वश्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत (दादा) पाटील, सुधीर मुनगंटीवार, अॅड.आशिष शेलार, श्री.राजेंद्र पाटणी, डॉ.संजय कुटे, सर्वश्री राम कदम, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक, अॅड.आकाश फुंडकर, सर्वश्री हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, श्रीमती देवयानी फरांदे, सर्वश्री संजय केळकर, अतुल भातखळकर, सुनील राणे, श्रीमती मनिषा चौधरी, श्री.योगेश सागर, डॉ. भारती लव्हेकर, अॅड.पराग अळवणी, श्री.अमित साटम, अॅड.राहुल नार्वेकर, अॅड. राहुल कुल, श्री. संभाजी पाटील-निलंगेकर, डॉ.राहुल आहेर, सर्वश्री सिध्दार्थ शिरोळे, संतोष दानवे, राणा जगजितसिंग पाटील, अभिमन्यु पवार, रणधीर सावरकर, सुभाष देशमुख, जयकुमार रावल, बबनराव लोणीकर, गिरीष महाजन, नितेश राणे, जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंह भोसले, बबनराव पाचपुते, सुरेश भोळे, रविंद्र चव्हाण, श्रीमती मंदा म्हात्रे, श्री.अतुल सावे, श्रीमती मोनिका राजळे, श्री.समीर कुणावार, डॉ.पंकज भोयर, श्री हरिष पिंपळे, कॅप्टन आर. तमिल सेल्वन, सर्वश्री विजयकुमार गावित, संजय सावकारे, श्रीमती श्वेता महाले, सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, श्री.राम सातपुते, श्रीमती नमिता मुंदडा, डॉ.सुरेश खाडे, श्री.कालिदास कोळंबकर, श्रीमती माधुरी मिसाळ, श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रा.डॉ.अशोक उईके वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :

“भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांचा अपरिमित छळ होणे, त्याचाच परिणाम म्हणून अनेक हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन इत्यादी नागरिक आश्रय घेण्यासाठी भारतामध्ये येणे, या छळ झालेल्या नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी भारतीय संसदेने सुधारीत नागरिकत्व सुधारणा कायदा संमत करणे, नागरिकत्व हा केंद्रसुचीतील विषय असल्याने त्याबाबत कायदा करण्याचा पूर्ण अधिकार संसदेस असणे, संसदेने केलेला कायदा संपूर्ण भारतभर म्हणजेच महाराष्ट्रातही लागू असणे, हा कायदा नागरिकत्व काढून घेणारा नसून नागरिकत्व देणारा असणे, या कायद्यामुळे अल्पसंख्याक समुदायाचे कोणतेही अधिकार हिरावून घेतले जाणार नसणे, तरीदेखील काही देशविघातक शक्ती या कायद्याबाबत संभ्रम पसरविण्यात अग्रेसर असणे, या कायद्याबाबत अफवा पसरविणाऱ्या अनेक खोट्या चित्रफिती, संदेश, समाज माध्यमांमध्ये फिरत असणे, अफवांचे पीक जोरात असल्याने भारतीय समाज मनामध्ये दुही पाडण्याची जी बाब पाकिस्तानलाही जमली नाही ती बाब काही देशविघातक शक्तींनी घडवून आणणे, या अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कायद्यातील कलमाप्रमाणे कारवाई करण्याची आवश्यकता असणे, राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)

बाबत तर कोणतीही चर्चा झालेली नसल्याने व त्याची अंमलबजावणी आसामव्यतिरिक्त इतरत्र होणार नसल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केलेले असतानासुद्धा त्याविरुद्धही हेतूपूर्वक अपप्रचार करण्यात येणे, या अपप्रचाराला आळा घालून नागरिकत्व कायद्याविषयी सकारात्मक संदेश सर्वदूर जाणे आवश्यक असणे, त्यादृष्टीने पाकिस्तान, बांग्लादेश व अफगाणिस्तान मधील धार्मिक अल्पसंख्याक असणाऱ्या व प्रचंड छळ झालेल्या आश्रितांना नागरिकत्व देण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाने त्वरित सुधारीत नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देणारा ठराव करण्याची आवश्यकता असणे, नॅशनल पॉप्युलेशन रजिष्टर (NPR) चे काम लवकरात लवकर राज्यामध्ये सुरु होऊन ते पूर्णत्वास जाणे गरजेचे असणे, भारतीय समाज मनामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये काही समुदायामध्ये पसरलेल्या अफवा दूर करून संशयाचे धुके कमी करण्यासाठी तातडीने विधिमंडळात चर्चा होण्याची आवश्यकता, परंतु याबाबतीत शासनाकडून पुढाकार न घेतल्याने महाराष्ट्रातील कोट्यवधी नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष पसरला असणे, याबाबत शासनाची प्रतिक्रिया व करावयाची कार्यवाही.”

आठ : अंतिम आठवडा प्रस्ताव :-

सर्वश्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत (दादा) पाटील, सुधीर मुनगंटीवार, अॅड. आशिष शेलार, सर्वश्री मंगलप्रभात लोढा, राजेंद्र पाटणी, हरिभाऊ बागडे, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे-पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, किसन कथोरे, राणाजगजितसिंग पाटील, नितेश राणे, सर्वश्रीमती माधुरी मिसाळ, मंदा म्हात्रे, सर्वश्री बबनराव पाचपुते, महेश लांडगे, कालिदास कोळंबकर, अतुल भातखळकर, योगेश सागर, रणधीर सावरकर, डॉ. राहुल आहेर, श्रीमती सीमा हिरे, सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, डॉ.संजय कुटे, सर्वश्री. समीर कुणावार, जयकुमार रावल, अॅड. आकाश फुंडकर, सर्वश्री संजय सावकारे, प्रशांत बंब, राजेश पवार, मोहन मते, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९२ अन्वये प्रस्ताव :

"राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी गत शासनाने महाराष्ट्रामध्ये ८१ आंतरराष्ट्रीय शाळा सुरु करण्यात येणे, या सर्व शाळा नव्याने सुरु न करता जिल्हा परिषदेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळांनाच आंतरराष्ट्रीय शाळांचा दर्जा देण्यात येणे, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी या शाळा शिक्षणाचे प्रभावी माध्यम ठरत असल्यामुळे या सर्व शाळांना खुप चांगला प्रतिसाद मिळत असणे, बहुतांश शाळांमध्ये प्रवेशासाठी शेकडो विद्यार्थी प्रतिक्षा यादीवर असणे, ही सर्व मुले शेतकरी, कष्टकरी, मजूर, आदिवासी व अनुसूचित जातीची असणे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शाळांचे कामकाज व्यवस्थित चालावे यासाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ देखील स्थापन करण्यात येणे, परंतू विशिष्ट राजकीय अभिनिवेश मनात ठेवून मा.मंत्री शिक्षण यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्याची घोषणा केल्याने, हजारो विद्यार्थी व त्यांचे पालक यांचेमध्ये असंतोषाची भावना निर्माण होणे, तसेच शालेय पोषण आहार योजनेमध्ये निविदा प्रक्रिया करताना अनेक अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त होणे, झालेल्या तक्रारी बघता निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची आवश्यकता असणे, २१०० शाळांना अनुदानाचा दुसरा टप्पा देण्याबाबत माहे सप्टेंबर २०१९ मध्येच निर्णय होवूनही त्या संदर्भातील अनुदान

अद्याप वितरीत न होणे, परिणामी हजारो शिक्षकांमध्ये असंतोष पसरणे, या प्रकरणी शासनाने करावयाची कार्यवाही, घटनेमध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यात येवू नये असे स्पष्ट नमूद केलेले असतानाही मा.मंत्री अल्पसंख्याक यांनी मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर शैक्षणिक आरक्षण देण्याची घोषणा करणे, सदर घोषणा केल्यानंतर सभागृहामध्ये मा.मुख्यमंत्र्यांनी याबाबत आतापर्यंत कोणतीही भूमिका जाहीर न करणे, या घोषणेप्रमाणे मा.ऊर्जामंत्र्यांनी १०० युनिटपर्यंत मोफत वीज देवू अशी घोषणा करणे, परंतू दुसऱ्याच दिवशी मा.वित्तमंत्र्यांनी असा कोणताही निर्णय न झाल्याचे स्पष्ट करणे, २५/१५ या ग्रामविकास विभागाच्या लेखाशिर्षांतर्गत सुरु असलेल्या विविध कामांना स्थगिती देण्यात आली असताना मा.मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली नसून केवळ फेरविचार सुरु आहे असे स्पष्टीकरण सभागृहात देणे, अनेक विषयांवर एकाच शासनाच्या विविध मंत्र्यांनी वेगवेगळे विचार मांडल्याने अनेक धोरणात्मक निर्णय प्रलंबित असणे, शासनाच्या मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे अनेक विकासकामांना खिळ बसणे, विकासकामांच्या संधगतीमुळे कोटयवधी नागरिकांमध्ये निर्माण झालेला असंतोष, या प्रकरणी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

नऊ : अर्धा-तास चर्चा (म.वि.स. नियम १४ अन्वये) :-

(दिनांक ५ मार्च, २०२० रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या तथापि चर्चा न झालेल्या अर्धा-तास चर्चेच्या सूचना)

(१) श्री. मिहीर कोटेचा, वि.स.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबीवर चर्चा उपस्थित करतील.

"मुलुंड-गोरेगाव रोड रस्ता प्रकल्प हा पूर्व उपनगर व पश्चिम उपनगर यांना वाहतुकीच्या संदर्भात जोडणारा दुवा असणे, त्यामुळे दोन्ही उपनगरात जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात वेळ व इंधनाची बचत होणार असणे, या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मुंबई महानगर पालिकेने मंजुरी देवुन सन २०१९-२० अर्थसंकल्पात रु. १००/- कोटीची आर्थिक तरतुद केलेली असणे, कामाचे कार्यादेश ऑक्टोबर, २०२० रोजी पारित होणार असून साधारणतः काम पूर्ण होण्याकरिता ४ वर्षांचा कालावधी लागणे, या महत्वाच्या प्रकल्पात रेल्वे, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर ही शासकीय परवानग्या तातडीने मिळणे आवश्यक असून, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(२) अॅड. पराग अळवणी, वि.स.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबीवर चर्चा उपस्थित करतील.

"मुंबईतील विविध प्रकल्पांमध्ये बाधित झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी पुरेशा सदनिका उपलब्ध नसल्याचे समोर आले असणे, सदर प्रकल्पबाधितांना केवळ माहूल परिसरात स्थलांतरित करण्यात येत असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असणे, जलवाहिनी लगतच्या झोपडपट्टीवासीयांसाठी मरोळ व दिंडोशी येथे १० हजार ६०० सदनिका अद्यापही बांधण्यात आलेल्या नसल्यामुळे लाखो झोपडपट्टीवासीयांचे संसार रस्त्यावर येण्याची निर्माण झालेली शक्यता, स्थलांतरित करण्यात येणाऱ्या

झोपडीधारकांच्या झोपड्यांच्या पहिल्या मजल्यावरील कुटुंब पुनर्वसनास अपात्र ठरत असल्यामुळे बेघर होत असून, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(३) श्री. सुधीर मुनगंटीवार, वि.स.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबीवर चर्चा उपस्थित करतील.

"चंद्रपूर जिल्हयाच्या मुल तालुक्याच्या मुख्यालयी म्हणजे मुल येथे राज्य परिवहन महामंडळाचे स्वतंत्र आगार उपलब्ध व्हावे अशी परिसरातील नागरिकांनी केलेली मागणी, मुल शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता याठिकाणी आगार उपलब्ध व्हावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी असणे, मुल येथे आगारासाठी जागा सुध्दा उपलब्ध असणे, मुल हे गडचिरोली, ब्रम्हपूरी, चंद्रपूर या ठिकाणाहून जाणाऱ्या एस. टी. बसेससाठी मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी आगार उपलब्ध झाल्यास एस. टी. महामंडळाच्या बसेसच्या आगमनामध्ये येणारी सुसुत्रता लक्षात घेता याठिकाणी आगार उपलब्ध करण्याची नितांत आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(४) अॅड. आशिष शेलार, वि.स.स. पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबीवर चर्चा उपस्थित करतील.

"मुंबईतील सुमारे ४१ कोळीवाडे व ८८ गावठाणे असून या सर्व कोळीवाडे व गावठाणांचे सीमांकन करण्याची प्रक्रिया सुरु असणे, नव्याने सुरु असलेल्या २०३४ च्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये या मूळ मुंबईकरांच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली करण्याबाबत तसेच अतिरिक्त एफएसआय देण्याबाबत स्थानिक रहिवाशी व लोकप्रतिनिधींकडून वारंवार मागणी होत असणे, त्याचप्रमाणे ही घरे फार जुनी असून कुटुंबाच्या आकारमानानुसार रहिवाशांनी वेळोवेळी वाढीव बांधकाम करणे किंवा दुरुस्ती केली असल्याने तसेच या संदर्भात कोणतेही ठोस धोरण नसल्यामुळे यावर जिल्हाधिकारी व महानगरपालिकेकडून या घरांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येणे व त्यामुळे हे रहिवाशी नेहमी दडपणाखाली असून त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष व संभ्रमाचे वातावरण असणे, त्यामुळे या घरांना संरक्षण देण्यासाठी एमआरटीपी कायद्यामध्ये बदल करणे आवश्यक असणे, तसेच येथील अनेक घरे ही जुनी व नादुरुस्त असून काही घरे ही आग लागण्या सारख्या दुर्घटनांनी मोडकळीस आलेल्या असल्यामुळे त्यांचा तातडीने पुनर्विकास होणे आवश्यक असणे त्यासाठी डीसीआरमध्ये बदल करून या घरांचा पुनर्विकास करण्यासाठी व त्यांना अधिकचा एफएसआय मिळवून द्यावा अशी मागणी वेळोवेळी करण्यात येणे, बरेचसे कोळीवाडे व गावठाणे हे सीआरझेड झोनमध्ये असल्याने या धोरणामध्ये बदल करण्याची आवश्यकता त्यामुळे मुंबईतील या मूळ मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी नवीन स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली व त्यांच्या घरांना संरक्षण मिळण्यासाठी एमआरटीपी कायद्यामध्ये बदल करण्यासाठी तसेच सीआरझेडच्या नोटीफीकेशनमध्ये बदल प्रस्तावित करण्यासाठी शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(५) श्री.सुधीर मुनगंटीवार, वि.स.स.

"पुणे येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीराव फुले यांनी सुरु केलेली भिडेवाडा शाळा मोडकळीस आल्याबाबत" या विषयावरील श्री. अमित साटम व इतर वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ६६२ ला दिनांक २५ फेब्रुवारी, २०२० रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित करतील.

(६) श्री.देवेंद्र फडणवीस, वि.स.स.

"पात्र अनाथ मुलांना आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी शासनाच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचना ७(ब) चे पालन करण्याबाबत" या विषयावरील श्री.देवेंद्र फडणवीस व इतर वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ११ ला दिनांक २८ फेब्रुवारी, २०२० रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित करतील.

(७) श्री.पृथ्वीराज चव्हाण, वि.स.स.

"मुंबई-नागपूर (समृद्धी) महामार्गासाठी जमिन खरेदीत झालेला गैरव्यवहार" या विषयावरील श्री.पृथ्वीराज चव्हाण व इतर वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक १६६२ ला दिनांक २५ फेब्रुवारी, २०२० रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित करतील.

विधान भवन,
मुंबई.
दिनांक : १२ मार्च, २०२०

राजेन्द्र भागवत,
सचिव (कार्यभार),
महाराष्ट्र विधानसभा